



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक ७२(३)]

मंगळवार, डिसेंबर ३, २०२४/अग्रहायण १२ शके १९४६

[पृष्ठे ५, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १८२

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी, जिल्हा ठाणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक. बीडी/भूसंपादन/मुमरी/एसआर/ ०३ /२०२४.— भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ वर ३०) मधील कलम ३ च्या खंड (इ) च्याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण-११/२०१४/प.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश 'उक्त अधिसूचना' असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा अधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे ज्याचा निर्देश 'उक्त जमीन' असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश 'उक्त सार्वजनिक प्रयोजन' असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याचे स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणूनच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदी अन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमिसंपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत.

त्याअर्थी, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ चा पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधी पर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणतेही भार निर्माण करणार नाही. परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल :

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तीला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्याकडून भरपाई दिली जाणार नाही.

(१)

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-नियम (५) नुसार जिल्हाधिकारी भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क महाराष्ट्र नियम १४ (यापुढे ज्याचा निर्देश 'उक्त नियम' असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चा खंड (छ) समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमा खालील जिल्हाधिकाऱ्याची कार्य पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, भिवंडी, विभाग भिवंडी यांस पदनिर्देशित केले आहे.

### अनुसूची - १

#### जमिनीचे वर्णन

#### मौजे कोठारे (बुडीत क्षेत्र), ता. शहापूर, जि. ठाणे

अ.क्र.	गावाचे नाव	संपादन क्षेत्राचे गावनिहाय भू-मापन क्रमांक	भू-मापन क्रमांकानुसार संपादित करावयाचे अंदाजे क्षेत्र हे.आर.
		जमिनीचे भू-मापन क्रमांक / गट नंबर / कं पार्टमेंट नंबर	
१	कोठारे	१२२/३	२.८७.००

### अनुसूची- दोन

#### सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	भातसा प्रकल्पातर्गत मुमरी धरण बांधकामासाठी
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन	मुमरी नदी ही भातसा नदीची उपनदी आहे, मुमरी मुख्य धरण मातीचे असून धरणाचा संकल्पित पाणीसाठा ७२.४० द. ल. घ. मी. (२.५५ टी. एम. सी) धरणाची एकूण लांबी १२४० मी. इतकी आहे व ४९.९० मी. महत्तम उंची आहे.
समाजाला होणारे लाभ (आर्थिक रोजगार पायाभूत सुविधा सोयी-सुविधा याबाबत व इतर लाभा संबंधात)	मुमरी मुख्य धरण मातीचे असून धरणाचा संकल्पित पाणीसाठा ७२.४० द.ल.घ.मी. मुमरी धरण ही भातसा नदीची उपनदी आहे. मौजे सारंगपुरी येथील १७६४ हे. आर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

### अनुसूची- तीन

#### पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

#### मौजे खैर, ता. शहापूर, जि. ठाणे

अ.क्र.	भूमापन क्र. किंवा गट नंबर	एकूण अंदाजित क्षेत्र
१	७५/३ व इतर ८	११.३२०

मुमरी धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या बांधकामामुळे मौजे कोठारे या गावातील १ कुटुंब, ४ लोकसंख्या विस्थापित होत आहेत. त्यांचे पुनर्वसनासाठी मौजे कोठारे येथील उपरोक्त थेट खरेदीने खरेदी करण्यांत आलेल्या नमूद सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीमध्ये करण्यात येणार आहे.

## अनुसूची- चार

### पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा तपशील

मौजे कोठारे, ता. शहापूर, जि. ठाणे, क्षेत्र २.८७.०० हे.आर. जमीन भातसा प्रकल्पांतर्गत मुमरी धरणासाठी संपादित होत आहे. मुमरी धरणाच्या बांधकामामुळे मौजे कोठारे, या गावातील १ घरातील ४ लोकसंख्या विस्थापित होत आहे. त्यांचे पुनर्वसनासाठी मौजे खैरे येथील अनुसूची ३ मध्ये नमूद सर्वे क्रमांकाच्या जमिनीमध्ये करण्यांत येणार आहे.

**टीप.—** उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी, भिवंडी निरीक्षण करता येऊ शकते.

ठिकाण भिवंडी,  
दिनांक २९ नोव्हेंबर २०२४.

अमित सानप,  
उप विभागीय अधिकारी,  
भिवंडी विभाग, भिवंडी.

**SUB DIVISIONAL OFFICER AND SUB DIVISIONAL MAGISTRATE, BHIWANDI  
DIVISION, BHIWANDI**

*NOTIFICATION*

No.BD/Bhusampadan/Mumari/SR-03 /2024.— Whereas, the Government of Maharashtra *vide* Government Notification, Revenue and Forest Department, No. MIS-11/2014/C.R.77/A-2, dated the 19th January 2015 (hereinafter referred to as “the said notification” issued in exercise of the powers conferred by the proviso to clause (e) of section 3 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), has notified that in relation to acquisition of land in respect of a public purpose, as defined in clause (z a) of section 3 of the said Act, in a District for an area not exceeding 500 hectars, the Collector of such District shall be deemed to be the appropriate Government, for the purpose of the said act;

And whereas, it appears to the Sub Divisional Officer, Bhiwandi Division, Bhiwandi, Thane District Being the appropriate Government in view of the said notification, that land more particularly described in Scheduled I appended hereto (hereinafter referred to as “the said land”), is needed or likely to be needed for the public purpose, (a statement of the nature thereof is contained in schedule II appended hereto) and therefore, it is hereby notified under the provisions of sub-section (1) of section 11 of the said Act, that the land is likely to be needed for the said public purpose;

And whereas, the reasons necessitating the displacement of the affected persons in view of the purpose land acquisition are contained in Schedule III appended hereto (if there as any displacement then state the reasons in this Schedule);

And whereas, the particulars of an Administrator appointed for the purpose of rehabilitation and resettlement under sub-section (1) of section 43 contained in Schedule V appended hereto (if required to be appointed then state the particulars in this Schedule).

Now therefore, it is declared that as per sub-section (4) of section 11 of the said Act, no person shall make any transaction of land or part thereof or create any encumbrances on said land from the date of publication of this Notification till such time as the proceeding under Chapter IV of the said Act are completed:

Provided that, the Sub Divisional Officer may, on the application made by the owner of the said land or part thereof exempt in special circumstances to be recorded in writing, such owner from the operation of the above provision;

It is further declared that according to sub-section (5) of section 11 of the said Act, the Sub Divisional Officer is going to undertake and complete the exercise of updating of land records as prescribed by sub-rule (3) of rule 10 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement (Maharashtra) Rules, 2014 (hereinafter referred as the said Rules).

And whereas, under clause (g) of section 3 of the said Act, the Collector being the Appropriate Government Please to designate Sub-Divisional Officer, Bhiwandi Division, Dist. Thane (name and address of the officer to filled in before issue) to perform the function of a Collector under the said Act.

*Schedule I*

*Description of Land*

Name of Village Kothare (Submerged Area), Taluka Shahapur, Dist. Thane

Sr.No	Village wise land survey number of acquisition area	Survey No.	Approximate area to be modified Sq.Mtr.
	Private land acquisition		
1.	Kothare	122/3	2.87.00

*Schedule II*

*Statement on the nature of public purpose*

Name of the Project	Construction of Mumari Dam under Bhatsa Project
Description to the Society	Construction of supplementary storage on river Mumari with gross storage capacity of 72.40 Mcum (2.54 TMC) Mumari Dam is Earthen Dam Having Length 1240 M. and having maximum height in Gorage Portion is 49.90 M.
Benefits to the Society (Regarding economic, employment, infrastructure, amenities and other benefits)	Mumari Dam is having storage capacity of 72.40 Mcum and is proposed to be constructed on Mumari River which is sub-tributary of Bhatsa River, near village Sarangpuri to irrigate 1764 ha Land by left bank canal of Bhatsa Project.

*Schedule III*

Sr.No	Villagewise land survey number of acquisition area	Survey No.	Approximate total area to be modified Sq.Mtr
	Private land acquisition		
1.	Khaire	75/3 and other 8	11.320

*Schedule IV*

*(Summary of the rehabilitation and resettlement scheme is Specified.)*

Details of Rehabilitation and Resettlement Scheme Total 2.87.00 H.R. Land will be acquired for Mumari Project from village Kothare, Tal. Shahapur, Dist. Thane. Due to construct of Mumari Dam, 1 House and 4 population from village Kothare will displace. Their Rehabilitation will be done in the Village Khaire mentioned in schedule III Survey Numbers.

*N.B.—* A plan of the said land can be inspected at the office of Sub Divisional Officer, Bhiwandi Division, Bhiwandi.

Place Bhiwandi,

Dated 29th November 2024.

AMIT SANAP,

Sub Divisional Officer,  
Bhiwandi Division, Bhiwandi.